

“सहायक आयुक्त” गट-अ या संवर्गातील
अधिकाऱ्यांची दिनांक ०१/०१/२०२० रोजीची
अंतिम ज्येष्ठता सूची प्रसिद्ध करणेबाबत”.

महाराष्ट्र शासन

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग

शासन परिपत्रक क्रमांक : ज्येसूची-२०२०/प्र.क्र.४५/प्रशा-२ (रोजगार)

मंत्रालय (विस्तार इमारत), दालन क्र.४३३, ४ था मजला, मादाम कामा मार्ग,

हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई-४०००३२

दिनांक : १४ ऑक्टोबर, २०२१.

वाचा : १) आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय यांचे पत्र क्रमांक
कौविरोवउआ-२/राजप/आस्था/(१७/१८)/७२१४, दिनांक ३०/१२/२०२०
२) शासन समक्रमांक परिपत्रक दिनांक ०६ ऑक्टोबर, २०२०.

शासन परिपत्रक :-

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता यंत्रणेतील “सहायक आयुक्त ” गट-अ या संवर्गातील अधिकाऱ्यांची दिनांक ०१/०१/२०२० रोजीची अंतिम ज्येष्ठता सूची प्रपत्र-अ मध्ये या परिपत्रकान्वये प्रसिद्ध करण्यात येत आहे.

२. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक २०२१०१४१२४४३५६५०३ असा आहे. हे शासन परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकीत करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

सोबत : प्रपत्र-अ.

(संतोष रोकडे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति : आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय , कोकण भवन, नवी मुंबई.

प्रत : १) सर्व संबंधित अधिकारी (आयुक्तालयामार्फत)

२) निवड नस्ती.

प्रपत्र-अ

शासन परिपत्रक, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग, क्रमांक ज्येसूची-२०२०/प्र.क्र.४५/प्रशा-२(रोजगार), दिनांक १४ ऑक्टोबर, २०२१ सोबतचे सहपत्र सहायक आयुक्त, गट-अ या संवर्गाची (वेतनश्रेणी पे बॅन्ड ₹४९१०० - १५५८००, स्तर एस-१८) दिनांक ०१/०१/२०२० रोजीची अंतिम ज्येष्ठतासूची

अ. क्र.	ज्येष्ठता क्रमांक	नाव	प्रवर्ग (नियुक्ती नंतर प्रवर्ग बदलला असल्यास त्याचा दिनांक)	जन्म तारीख	प्रथम नियुक्ती दिनांक व गुणवत्ता क्रमांक	नियुक्ती मार्ग (सरळसेवेने/ मर्यादीत विभागीय परीक्षेद्वारे नियुक्त उमेदवारांचा गुणवत्ता क्रमांक व परीक्षेचे वर्ष) दिनांक	ज्येष्ठता दिनांक/ ज्येष्ठतेचा मानीव दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक	शैक्षणिक अर्हता	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
१	१	श्री. र. शं. पवार	इ.मा.व	१५.०६.१९६१	०२.०४.२०१२	पदोन्नतीने दि.२८.०३.२०१२	०१.०४.१९९६	३०.०६.२०१९	बी.एस.सी.मॅथ्स	दि.३०.०६.२०१९ रोजी सेवानिवृत्त
२	२	श्री. प्र. वि. देशमाने	अ.जा.	१५.०३.१९७०	०७.०९.२००४	नामनिर्देशन (०१/०४)	०७.०९.२००४	३१.०३.२०२८	बी.कॉम मास्टर ऑफ लेबल स्टडीज	
३	३	श्री. चा. द. तांबे	अ.जा.	०५.११.१९६३	०४.१२.२००४	पदोन्नतीने	०४.१२.२००४	३०.११.२०२१	एम.कॉम.डिप्लोमा इन कॉम्प्युटर सायन्स अॅन्ड मॅनेजमेंट	
४	४	श्री.उ.कि.सकवान	वि.जा.(अ)	०७.०७.१९६१	३१.०८.२००७	पदोन्नतीने	३१.०८.२००७	३१.०७.२०१९	बी.एस.सी.	दि.३१.०७.२०१९ रोजी सेवानिवृत्त
५	५	श्री. गं. अ. सांगडे	अ.ज.	०१.०६.१९६१	१०.०९.२००७	पदोन्नतीने	१०.०९.२००७	३१.०५.२०१९	बी.कॉम	दि.३१.०५.२०१९ रोजी सेवानिवृत्त
६	६	श्री.ज्ञा.मा.गोस्वामी	अ.जा.	१५.०९.१९६२	०३.०९.२००७	पदोन्नतीने	०३.०९.२००७	३०.०९.२०२०	बी.कॉम	
७	७	श्री. वि. का. भुसारे	खुला	०१.०१.१९६४	३१.०८.२००७	पदोन्नतीने	३१.०८.२००७	३१.१२.२०२१	बी.एस.सी.बी.एड	
८	८	श्री. वि. वा. गवंडी	इ.मा.व.	१३.०२.१९६५	०१.०९.२००७	पदोन्नतीने	०१.०९.२००७	२८.०२.२०२३	बी.एस.सी. डी.एम.एम	
९	९	श्री. सं. नं. म्हस्के	विजा (अ)	०९.०२.१९६४	०१.०९.२००७	पदोन्नतीने	०१.०९.२००७	२८.०२.२०२२	एम.ए.बी.एड एल.एल.बी	

अ. क्र.	ज्येष्ठता क्रमांक	नाव	प्रवर्ग (नियुक्ती नंतर प्रवर्ग बदलला असल्यास त्याचा दिनांक)	जन्म तारीख	प्रथम नियुक्ती दिनांक व गुणवत्ता क्रमांक	नियुक्ती मार्ग (सरळसेवेने/ मर्यादीत विभागीय परीक्षेद्वारे नियुक्त उमेदवारांचा गुणवत्ता क्रमांक व परीक्षेचे वर्ष) दिनांक	ज्येष्ठता दिनांक/ ज्येष्ठतेचा मानीव दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक	शैक्षणिक अर्हता	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
१०	१०	श्रीम. अ. ऊ. पवार	खुला	०८.१०.१९६८	०१.०९.२००७	पदोन्नतीने	०१.०९.२००७	३१.१०.२०२६	एम.ए.बी.एड	
११	११	श्री. शा. गि. पवार	भज (क)	०१.०६.१९६५	०७.११.२००८	पदोन्नतीने	०७.११.२००८	३१.०५.२०२३	बी.ए.बी.एड डिप्लोमा इन व्ही.जी.	
१२	१२	श्रीम. छा. अ. कुबल	खुला	०१.०६.१९६४	१७.०५.२०१३	पदोन्नतीने	१३.०५.२०१३	३१.०५.२०२२	एम.ए. (मानसशास्त्र)	
१३	१३	श्रीम. क. ह. जावळे	अ.जा.	२६.०९.१९६४	१८.०५.२०१३	पदोन्नतीने	१३.०५.२०१३	३०.०९.२०२२	बी.ए. एम.एस.डब्ल्यु	
१४	१४	श्री. वि. जा. मुकणे	अ.ज.	१५.११.१९६५	१८.०५.२०१३	पदोन्नतीने	१३.०५.२०१३	३०.११.२०२३	बी.ए. (मानसशास्त्र)	
१५	१५	श्री. द. ल. ठाकरे	खुला	२५.०३.१९७९	२१.०५.२०१३	नामनिर्देशन (१/१३)	२१.०५.२०१३	३१.०३.२०३७	एम.ए.इतिहास	
१६	१६	श्रीम.वि.सा.शितोळे	खुला	२८.०८.१९८५	०९.१२.२०१३	नामनिर्देशन (२/१३)	०९.१२.२०१३	३१.०८.२०४३	एम.ए.(अर्थशास्त्र) जी.डी.सी.एँन्ड ए	शासन आदेश क्रमांक इएसइ-२०१४ /प्रक्र.१२४/ प्रशा- २,दि.१३ नोव्हेंबर २०१८ अन्वये पुनःस्थापित
१७	१७	श्री. स. ता. जाधव	खुला	०२.०५.१९८४	०७.०६.२०१३	नामनिर्देशन (३/१३)	२१.०५.२०१३	३१.०५.२०४२	बी.ई.कॉम्प्युटर	
१८	१८	श्री. श. ज. खाडे	भज (ड)	०१.०६.१९७५	१२.११.२०१४	नामनिर्देशन (४/१४)	१२.११.२०१४	३१.०५.२०३३	एम.एस.सी.एँग्री	
१९	१९	श्री. सं. भा. राऊत	खुला	०५.१२.१९८१	०६.०६.२०१३	नामनिर्देशन (५/१३)	२१.०५.२०१३	३१.१२.२०३९	बी.ई.मॅकेनिक	
२०	२०	श्री. सु. शं. पवार	खुला	२७.०६.१९८४	२१.०५.२०१३	नामनिर्देशन (७/१३)	२१.०५.२०१३	३०.०६.२०४२	एमसीएस कॉम्प्युटर सायन्स	
२१	२१	श्री. वि. रा. रिसे	इमाव	३१.१२.१९७८	२२.०५.२०१३	नामनिर्देशन (८/१३)	२१.०५.२०१३	३१.१२.२०३६	बी.एम.ई. एम.बी.ए.	
२२	२२	श्रीम.रे.गो. तम्मलवार	विमाप्र	१४.०६.१९८२	०१.०६.२०१३	नामनिर्देशन (१०/१३)	२१.०५.२०१३	३०.०६.२०४०	बी.कॉम.एम.एस.डब्ल्यु	

अ. क्र.	ज्येष्ठता क्रमांक	नाव	प्रवर्ग (नियुक्ती नंतर प्रवर्ग बदलला असल्यास त्याचा दिनांक)	जन्म तारीख	प्रथम नियुक्ती दिनांक व गुणवत्ता क्रमांक	नियुक्ती मार्ग (सरळसेवेने/ मर्यादीत विभागीय परीक्षेद्वारे नियुक्त उमेदवारांचा गुणवत्ता क्रमांक व परीक्षेचे वर्ष) दिनांक	ज्येष्ठता दिनांक/ ज्येष्ठतेचा मानीव दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक	शैक्षणिक अर्हता	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
२३	२३	श्री. प्र. सु. शेळके	इमाव	२२.१२.१९८३	२३.०५.२०१३	नामनिर्देशन (११/१३)	२१.०५.२०१३	३१.१२.२०४१	बी.ई.कॉम्प्युटर	
२४	२४	श्रीम. सु.ओ.बजाज	खुला	२४.११.१९८२	१३.१२.२०१३	नामनिर्देशन (६/१३)	१३.१२.२०१३	३०.११.२०४०	एम.कॉम.एल.एल.बी.	
२५	२५	श्रीम. प्रां. यो. बारस्कर	इमाव	२६.०६.१९८१	०१.०६.२०१३	नामनिर्देशन (१४/१३)	२१.०५.२०१३	३०.०६.२०३९	एम.ए.बी.एस.डब्ल्यू एम.एस.डब्ल्यू.	
२६	२६	श्री.नि. ना. सुर्यवंशी	भज (क)	०१.०६.१९७९	०६.०६.२०१३	नामनिर्देशन (१५/१३)	२१.०५.२०१३	३१.०५.२०३७	एम.सी.ए	
२७	२७	श्री. ज. बा. करीम	खुला	०२.०६.१९८०	०६.०६.२०१३	नामनिर्देशन (१६/१३)	२१.०५.२०१३	३०.०६.२०३८	बी.कॉम. जीडीसी एण्ड ए	
२८	२८	श्रीम.अ.ला.तडवी	अ.ज.	०५.०१.१९७४	०५.०६.२०१३	नामनिर्देशन (१७/१३)	२१.०५.२०१३	३१.०१.२०३२	एम.ए.एम.एस.डब्ल्यू	
२९	२९	श्री.बा.सु.मरे	खुला	१६.०६.१९७८	११.०२.२०१४	नामनिर्देशन (१८/१४)	११.०२.१४	३०.०६.२०३६	एम.ए.बी.एड	
३०	३०	श्री. प्र.वा.खंडारे	अ.जा.	१५.०९.१९७५	०३.१०.२०१५	नामनिर्देशन (१९/१४)	०३.१०.२०१५	३०.०९.२०३३	एम.ए. डिप्लोमा एन मॅकेनिकल	
३१	३१	श्री. रा.म.कोल्हे	भज (ड)	०१.०२.१९७३	०३.०२.२०१५	नामनिर्देशन (२०/१४)	०३.०२.२०१५	३१.०१.२०३१	बी.ए.एम.एस.	
३२	३२	श्री. भै. गो. येरमे	अ.ज.	०१.०७.१९६८	०४.०३.२०१६	पदोन्नतीने	०४.०३.२०१६	३०.०६.२०२६	एम.ए.बी.एड	शासन आदेश, क्र.इएसई-२०१४/ प्र.क्र.१८७/प्रशा-२, दि.२५.०२.२०१६
३३	३३	श्री. प्र. गं. हरडे	इमाव	३०.१०.१९६६	०४.०३.२०१६	पदोन्नतीने	०४.०३.२०१६	३१.१०.२०२४	एम.ए.एम.एड	अन्वये सहायक संचालक पदावर पदोन्नती

अ. क्र.	ज्येष्ठता क्रमांक	नाव	प्रवर्ग (नियुक्ती नंतर प्रवर्ग बदलला असल्यास त्याचा दिनांक)	जन्म तारीख	प्रथिनियुक्ती दिनांक व गुणवत्ता क्रमांक	नियुक्ती मार्ग (सरळसेवेने/ मर्यादीत विभागीय परीक्षेद्वारे नियुक्त उमेदवारांचा गुणवत्ता क्रमांक व परीक्षेचे वर्ष) दिनांक	ज्येष्ठता दिनांक/ ज्येष्ठतेचा मानीव दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक	शैक्षणिक अर्हता	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
३४	३४	श्री. वि. कृ. माळी	इमाव	०३.०३.१९६४	१०.०३.२०१६	पदोन्नतीने	१०.०३.२०१६	३१.०३.२०२२	एम.एस.सी. बी.एड	दि.२०.१२.२०१९ रोजी स्वेच्छानिवृत्त
३५	३५	श्री. सं. कृ. माळी	इमाव	१३.११.१९६६	२१.०४.२०१६	पदोन्नतीने	२१.०४.२०१६	३०.११.२०२४	बी.एस.सी. एम.एड	शासन आदेश, क्र.इएसई-२०१४/ प्र.क्र.१८७/प्रशा-२, दि.२५.०२.२०१६ अन्वये सहायक संचालक पदावर पदोन्नती
३६	३६	श्री. सं.पां.चाटे	भ.ज.(ड)	०३.०६.१९६६	२१.०४.२०१६	पदोन्नतीने	०८.०१.२०१७	३०.०६.२०२४	बी.एस.सी.बी.एड एम.एस.डब्ल्यु.	शासन आदेश क्रमांक :इएसई-२०१४/प्रक्र.१८७/ प्रशा-२, दिनांक ०४ जानेवारी, २०१७ अन्वये सहायक संचालक पदावर पदोन्नती
३७	३७	श्री.दि.गं.राजे	इमाव	१३.०६.१९६१	१०.०२.२०१७	पदोन्नतीने	१०.०२.२०१७	३०.०६.२०१९	बी.एस.सी.एम.एड	दि.३०.०६.२०१९ रोजी सेवानिवृत्त